

RV. 1, 33, 3. तस्य वल्लो न्यषञ्जि an ihm hängt ein Schweif ÇAT. Br. 3, 6, 2, 4. 5. — partic. निषक्त angehängt, geheftet —, hängend an MĀRK. P. 47, 13. विटपनिषक्तजलार्द्रवल्कलेषु द्रुमेषु ÇĀK. 31, v. 1. काण्ठे स्वयंप्राक्निषक्तबाहुम् KUMĀRAS. 3, 7. काण्ठनिषक्तशरासन RAGH. 9, 50. कार्मुकनिषक्तमुष्टि 11, 70. पयोधरनिषक्तचन्दन 19, 45. DAÇAK. 91, 5. आत्मानं खड्गे निषक्तप्रतिमं ददर्श KUMĀRAS. 7, 36. दरीगृह्णात्सङ्गनिषक्तभासः (श्रोत्रधयः) 1, 10. geheftet —, gerichtet auf: मनो यत्र निषक्तमस्य ÇAT. Br. 14, 7, 2, 8. fest sitzend in: निषक्तमिव (so zu lesen) हृदये शास्त्रम् VARĀH. BRH. S. 2, 5. — Vgl. निषङ्ग fig.

— परि, षञ्जति, पर्यषञ्जत् P. 8, 3, 63, Schol. षञ्जति hängen an (mit den Gedanken, mit dem Herzen): विक्रन्सर्वतो मुक्तो न क्वचित्परिषञ्जसे MBh. 12, 8820. — desid. परिषिषङ्कति P. 8, 3, 64, Schol.

— प्र 1) anhängen an (loc.) LĀṬṬ. 10, 4, 3. — 2) behängen, behaften, versehen mit (instr.): रुद्रियेण पशून् ÇAT. Br. 1, 7, 2, 21. 4, 12. अयज्ञियान्यज्ञेन 5, 3, 2, 3, 8, 2, 20. — 3) sich hängen an (loc.): तस्यामसौ प्रासञ्जत् DAÇAK. 63, 13. fg. med. mit acc.: कामा मनुष्यं प्रसञ्जत् एते MBh. 5, 770. तन्मा प्रसाङ्गीः so v. a. mit Jmd anbinden, sich an Jmd reiben KHĀND. UP. 4, 1, 2. प्रसञ्ज्य an der Welt hängend BĀLĀ. P. 3, 23, 34. — 4) eintreten, stattfinden, die Folge von Etwas sein: तथा मा प्रसाङ्गीत् SARVADARÇANAS. 133, 12. 137, 13. SĀH. D. 103, 6. प्रसञ्जेत् (wenn nicht प्रसञ्ज्येत zu lesen ist) SARVADARÇANAS. 117, 16. 137, 5. — 5) pass. षञ्जते, षञ्जति, षञ्जति und षञ्जति a) sich heften, sich klammern an; mit den Gedanken —, mit dem Herzen an Jmd oder Etwas hängen, sich beschäftigen mit: आसनं तु पदाकृष्य न प्रसञ्जेत् (प्रसञ्जेत् ed. Bomb.) तथा नरः MBh. 13, 5005. कर्पोत्तिके प्रसञ्जतः खलाश्च गणिकाकाटालाश्च Spr. (II) 3900. न प्रसञ्जेत (प्रसञ्ज्येत v. l.) विस्तरे M. 3, 125, 6, 55. इन्द्रियार्थेषु सर्वेषु न प्रसञ्ज्येत (v. l. प्रसञ्जति) Spr. (II) 1121. एतेषु सर्वेषु (Personen) न प्रसञ्जेत 2725. 7288. इपरसादिविषयेषु प्रसञ्जत्यः KULL. zu M. 9, 2. प्रसञ्जति so v. a. hängt an der Welt BĀLĀ. P. 5, 13, 16. प्रसञ्जती eine Neigung empfindend, verliebt HARIV. 4621. 9225. — b) = 4): वैषम्यनैर्घृण्ये नेश्वरस्य प्रसञ्ज्येते NILAK. 38. इतीतरैतराश्वयः प्रसञ्ज्येते 41. MOIR. ST. 4, 219, 1. PAT. zu P. 6, 2, 191. Schol. zu P. 5, 3, 84, VĀrt. 3. Comm. zu TS. PRĀT. 2, 9, 20. 3, 1, 19, 3. BHĀSHĀP. 61. KUSUM. 30, 16. SARVADARÇANAS. 11, 6, 13, 17. 43, 12. 70, 12. 162, 12. एकपिण्डशब्दे वृथा प्रसञ्ज्येताताम् so v. a. angewandt werden, stehen 70, 7. — 6) partic. प्रसक्त a) anhaftend, anhängend: प्रसक्ताश्रमुषी R. 2, 29, 1. 5, 26, 19. फुल्लान्यामिव पद्मान्यां प्रसक्तास्तोयविन्द्वः 33, 13. geheftet, gerichtet auf: चित्तमसतो पथि BĀLĀ. P. 3, 27, 5. द्विजदेवयज्ञयोगप्रसक्तधी VARĀH. BRH. S. 69, 38. पानप्रसक्तहृदया 103, 12. mit den Gedanken —, mit dem Herzen an Jmd oder Etwas hängend, obliegend, beschäftigt mit HALĀS. 2, 209. व्यसनेषु M. 7, 46. इन्द्रियार्थेषु 11, 44. MBh. 7, 1127 nach der Lesart der ed. Bomb. 8, 1144. R. 4, 37, 12. Spr. (II) 4105. KATHĀS. 36, 92. RĀGA-TAR. 6, 317. BĀLĀ. P. 4, 31, 6. राघवस्य R. 5, 26, 21. यूतपानं M. 12, 45. भोगैश्चर्यं BHAG. 2, 44. जिह्वालौल्यं Spr. (II) 2421. UTTARAB. 91, 13 (118, 5). KATHĀS. 46, 217. 52, 79. कुकरप्रसक्तपारवत DAÇAK. 87, 14. PAÑĀT. 197, 25. DHŪRTAS. 76, 6. ohne Ergänzung an der Welt hängend BĀLĀ. P. 1, 19, 4, 14. verliebt MBh. 4, 266. Spr. (II) 1815. 3356 (अति). — b) behaftet —, versehen mit: वाचा स्वरसंपत्प्रसक्तया (st. dessen षञ्ज्युक्तया 11) R. 4, 63, 7. — c)

VII. Theil.

als Folge sich herausstellend, aus etwas Vorangehendem folgend, zur Geltung gelangt P. 1, 1, 60, VĀrt. इति द्वितीयाः प्रसक्ताः KĀC. zu P. 1, 1, 50. KATHĀS. 19, 53. SARVADARÇANAS. 61, 1. Comm. zu TS. PRĀT. 1, 4, 2, 29. 5, 3, 37. 9, 13. 14, 5. 21, 1. — d) anhaltend, fortwährend, dauernd (adj. und adv.): = नित्य GĀTĀDH. im ÇKDn. युद्ध MBh. 5, 280. परिश्रम R. 2, 56, 3. प्रणाय MĀRĀH. 143, 7. घोष RAGH. 13, 40. निर्वाण Spr. (II) 6423. पल MĀLATĪM. 70, 20. Suçr. 1, 256, 4. 308, 14. 2, 304, 16. 302, 19. VARĀH. BRH. S. 86, 9. — Vgl. प्रसक्ति, प्रसङ्ग, प्रसङ्गिन्, प्रसञ्ज्य. — caus. 1) eintreten lassen: वर्षासु कृती प्रसञ्जिते NAIŠH. 9, 96. — 2) stecken bleiben. न शरोत्तमा नगेषु u. s. w. प्रसञ्जयेरन् so v. a. würden hindurchfliegen R. 5, 80, 32.

— अनुप्र anhängen, anfügen an (instr.) ÇAT. Br. 9, 3, 4, 12. partic. षञ्जते geheftet —, gerichtet auf: तदनुप्रसक्तहृदया ÇIÇ. 9, 63. — Vgl. अनुप्रसक्ति.

— संप्र pass. geheftet sein auf, hängen an: न परदारेषु मनो मे संप्रसञ्जति MBh. 13, 1496. प्रसञ्जते कुब्जान्धञ्जवामनैः Spr. (II) 3498. — षञ्जति 1) an Etwas hängend, beschäftigt mit: षञ्जन् MBh. 12, 840. 6379. अत्र Spr. (II) 4933. MBh. 6, 3775. — 2) anhaltend, fortwährend, dauernd: संप्रसक्तस्य वैरस्य कृती ऽत्तः R. 4, 22, 26.

— प्रति Jmd (loc.) Etwas anhängen: अर्चतिमन्यस्मिन् TS. 7, 2, 4, 4. med. sich Etwas umhängen: कृष्णाजिनम् LĀṬṬ. 10, 20, 2. — Vgl. प्रति-सङ्गिन्.

— वि 1) aufhängen: प्रवृत्ते TS. 6, 4, 7, 2. KĀṬH. 27, 3. आतपे ĀPAST. im Comm. zu TS. 2, 109, 6. — 2) pass. a) geheftet —, gerichtet sein auf, mit den Gedanken —, mit dem Herzen an Etwas hängen: यदा न चेतो मायासु सिद्धस्य विषञ्जते BĀLĀ. P. 3, 27, 30. नेह विषञ्जते 2, 2, 31. विषयेषु 4, 23, 28. 29, 26. 8, 1, 15. 11, 7, 40. विषञ्जत् an der Welt hängend 10, 81, 36. विषञ्जती an einem Manne hängend 8, 12, 24. — b) auf dem Fusse verfolgt werden: दितिज्ञाधमेन विषञ्जमानः BĀLĀ. P. 3, 19, 6. — 3) partic. विषक्त aufgehängt, angehängt AV. 12, 3, 13. विटपविषक्तजलार्द्रवल्कलेषु द्रुमेषु ÇĀK. 31. ऽनूषा R. 3, 19, 27. stecken geblieben: कापे शराः (mit der ed. Bomb. विषक्त st. विविक्त zu lesen) MBh. 5, 7152. 7, 739. पथिषु च तत्र तत्र विषक्तः hängen —, stehen geblieben BĀLĀ. P. 5, 8, 10. hängend an, in: सभा खे विषक्तेव MBh. 2, 385. R. 6, 14, 19. तस्मिन्ननीकप्रमुखे विषक्ता दोग्ध्यमाना मरुपाताकाः MBh. 6, 2654. सरस्सु नलिनीजालं विषक्तम् 3160. in übertr. Bed.: अविषक्तचेतस् Spr. (II) 5108. कृष्णविषक्तमानस BĀLĀ. P. 10, 39, 31. यस्यो विषक्तहृदयः 10, 75, 32. an der Welt hängend 8, 12, 39. hängend an so v. a. abhängig von: स्वशक्तिविषक्तं रागम् DAÇAK. 66, 15. so v. a. eingepflanzt, eingepägt (= जनित Comm.): (मन्युः) विषक्तस्तीत्रेणा व्रणितहृदयेन UTTARAB. 73, 12 (94, 12). — b) suspensus so v. a. unterbrochen: von einer Kuh, welche aufhört Milch zu geben, RV. 1, 117, 20. — Vgl. विषङ्ग fig. — caus. partic. विषञ्जितं hängend —, haftend an BĀLĀ. P. 10, 90, 11.

— अघिवि stehen auf (loc.): यस्मिन्द्वा अघि विश्ये विषक्ताः MBh. 1, 727.

— अघिवि pass. mit den Gedanken —, mit dem Herzen hängen an: गुणोच्चभिविषञ्जते BĀLĀ. P. 3, 27, 2.

— सम् pass. 1) hängen bleiben: न संसञ्जत्यसौ (so ed. Bomb.) MBh.